



## वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग

दि.०६/०५/२०२१

### प्रेसनोट

कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचार व सेवा देण्यासाठी महानगरपालिकेने कोविड समर्पित रुग्णालये, कोविड केअर सेंटर सुरु केले आहेत. सध्या संपूर्ण राज्यात रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून त्यासाठी विविध उपाययोजना शासनामार्फत राबविल्या जात आहेत.

वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होवू नये याकरिता महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महानगरपालिकेने ऑक्सिजन पुरवठादाराकडून मागणी केलेले ६०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर महानगरपालिकेस प्राप्त झाले असून १० लिटर क्षमता असलेले ३०० ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर महानगरपालिकेला पुरवठा करणेबाबतचा कार्यदिश संबंधित पुरवठादार यांना देण्यात आला असून या महिन्याअखेर पर्यंत सदर ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर महानगरपालिकेस प्राप्त होतील.

तसेच भविष्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होवू नये व ऑक्सिजनच्या बाबतीत महानगरपालिका स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ५ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन क्षमता असलेल्या PSA तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारून देणे बाबतचा कार्यदिश संबंधित उत्पादक / पुरवठादाराला महानगरपालिकेतर्फे देण्यात आला आहे. सदर प्लांट हे चंदनसार कोविड रुग्णालय, बोळींज येथील प्रस्तावित कोविड रुग्णालय, नालासोपारा येथील प्रस्तावित कोविड रुग्णालय, वरुण इंडस्ट्रीज वालीव येथील कोविड रुग्णालय येथे लवकरच कार्यान्वित करण्यात येतील.

वैद्यकीय आरोग्य विभाग  
वसई विरार शहर महानगरपालिका